

SYRMA SGS TECHNOLOGY LIMITED

(Formerly known as Syrma SGS Technology Pvt. Ltd. and Syrma Technology Pvt. Ltd.)

Date: August 06, 2024

To,
The General Manager,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-I Block G,

Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051.

NSE Symbol: SYRMA

The General Manager, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001.

BSE Scrip Code: 543573

Subject: Newspaper Advertisement for unaudited Financial Results of the Company for quarter ended June 30, 2024 – Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of unaudited Financial Results of the Company for quarter ended June 30, 2024 in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadweep

The aforesaid information will also be hosted on the Company's website at https://www.syrmasgs.com/investor-relations/disclosure/.

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the same on your record.

Yours faithfully,

For Syrma SGS Technology Limited

Komal Malik Company Secretary & Compliance Officer Membership No: F6430

Place: Gurgaon

ENCL: as above.

⊠

CIN: L30007MH2004PLC148165 Chennai: Plot No. B27, F

E-mail: info@syrmasgs.com

Website: www.syrmasgs.com

Chennai: Plot No. B27, Phase II, Zone B, MEPZ-SEZ. Tambaram, Chennai - 600045. Phone: +91 44 7172 8600 Fax: +91 44 7172 8612

FINANCIAL EXPRESS



CIVIL:2024-25/01

NDDB DAIRY

NDDB DAIRY SERVICES NDDB House, Safdarjung Enclave, New Delhi-110029 Tel: 011-49883000/49883088 Website: http://www.nddbdairyservices.com Email: purchase@nddbdairyservices.com

INVITATION FOR BIDS (IFB), LOCAL COMPETITIVE BIDDING (LCB) NDDB Dairy Services is proposing Renovation of the NDDB Office Building located at NDDB House, Chaudhary Jhandu Singh Rd, Near Kamal Cinema Complex, B-4 Block, Safdarjung Enclave, New Delhi-110029. Bids are invited from eligible bidders for the work specified below-Estd. Cost (₹) Description of works/ Event Start/ incl GST / Bid Reference Close Date date & time Duration Renovation of existing NDDB building 1450 Lakh/ 06:08:2024 / 27.08.24.14:00 hrs.

including all the Civil, internal and 7 Months 26.08.2024 27.08.24 14:30 hrs external electrification, water supply & sanitary, Interiors, Finishings, HVAC & Fire Fighting Works. IFB NO: NODBDS: HO: PUR:LCB:

www.nddbdairyservices.com and for any clarification please contact Purchase, NDDB Dairy NB: Any corrigendum/modification etc. will be posted only on the above website.

For further details pertaining to IFB and for downloading bid document, please visit website

Purchase, NDDB Dairy Services

Issued by



EMMSONS INTERNATIONAL LIMITED CIN: L74899DL1993PLC053060

Regd.off.: Flat No. 301, Plot No.12, Zamrudpur, Community Centre, Kailash Colony, Delhi – 110048 | Tel: 011-29247721-25 Website: www.emmsons.com, Email id.: co.secy@emmsons.com

NOTICE OF 31ST ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE INTIMATION

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of the members of Emmsons International Limited ("the Company") will be held on Wednesday, August 28, 2024 at 12.15 P.M. (IST) through Video Conferencing("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with General Circular No. 14/2020 & 17/2020 dated April 8, 2020, April 13, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December, 2021 and 02/2022 dated 5th May 2022, Circular No.10/2022 dated 28th December 2022 and General Circular No. 9/2023 dated September 25, 2023 respectively (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/DDHS/P/CIR/2022/0063 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CRD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/CFD/PoD2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 ("collectively referred to as SEBI Circulars") prescribed the procedures and manner of conducting the Annual General Meeting through VC/OVAM without the physical presence of the Members at the common venue. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations") read with other MCA Circulars and SEBI Circulars, the 31st AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM. In compliance with said MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Notice of 31st AGM and Annual Report for the financial year 2023-24 of the Company has been sent to all the Members on 5th August, 2024, whose e-mail addresses are registered with the Company or Registrar and Share Transfer Agent or Depository Participants. The same are also available on the Company's website at www.emmsons.com, website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of LINKINTIME at www.linkintime.co.in

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI LODR, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Thursday, August 22, 2024 to Wednesday, August 28, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

Members who have not registered their email addresses with the Company/ Depository Participant(s), may please follow below instructions for registering/ updating your email addresses:

Physical Please send a request to Company/ RTA at co.secy@emmsons.com /enotices@linkintime.co.in providing folio numbers, name of the Holding shareholder, scanned copy of the share certificate (front and back), self attested copy of PAN card and self attested copy of any one document from the Aadhar card, Driving License, election Identity Card and passport for registering email addresses.

Please contact your depository participants and register your email addresses **Holding** as per the process advised by your DP. The Company is pleased to provide its members the facility to exercise their rights to

vote on the resolutions proposed to be passed at the 31st AGM by remote e-voting and e-voting during the AGM. The company has engaged the services of Link Intime India Private Limited ("LIIPL") for providing its members the facility of "remote e-voting and e-voting during the AGM". The detailed procedure of remote-e voting and e-voting during AGM has been provided the notice of 31st AGM.

The remote e-voting period begins from 09:00 a.m. (IST) on Sunday, 25th August, 2024 and ends on 05:00 p.m. (IST) on Tuesday, 27th August, 2024. The remote evoting module shall be disabling for voting at 05:00 p.m. (IST) on Tuesday, 27th August, 2024. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

The voting rights of the members shall be in proportion to the paid up value of their shares in the equity capital of the Company as of the cut-off date i.e. Wednesday 21st August, 2024. A member who is not a member as on cut off date should treat this notice for the information purpose only. Any person who acquires shares and becomes a member after the dispatch of the notices of the AGM and holds shares as on the cut off date may refer instructions mentioned in the notices for obtaining login id and password for casting the vote. However if you are already registered with LIPL for e-voting, you may use your existing user ID and Password for casting your vote. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may attend

the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again. In case of any query/issues with respect to e-voting members may contact at

co.secy@emmsons.com. Further in case of any queries with respect to e-voting, please read Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual, available at https://instavote.linkintime.co.in , under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or instameet@linkintime.co.in or contact on: -Tel: 022-4918 6175. For: Emmsons International Limited

Date: 05.08.2024 **Anil Kumar Monga** Place: New Delhi **Chairman & Managing Director**

Syrma SGS Technology Limited CIN:L30007MH2004PLC148165

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2024

Regd. Office: Unit F601, Floral Deck Plaza, Andheri East, Mumbai-400093. Tel + 91 22 4036 3000, Website: www.syrmasgs.com, E-mail ID: investor.relations@syrmasgs.com

Sr. No	Y y	Stand	dalone	Consolidated		
	Particulars	Current Quarter ended 30 June 2024	Corresponding Quarter ended 30 June 2023	Current Quarter ended 30 June 2024	Corresponding Quarter ended 30 June 2023	
1.	Total Income from Operations	8,159.93	3,082.87	11,598.91	6,013.06	
2	Net Profit for the period before tax	38.51	155.18	294,90	413.35	
3	Net Profit for the period after tax	27.26	100.09	203.46	283.29	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other	\$77.00.00	50555	20000000000000000000000000000000000000	14 1-20 1-20	
	Comprehensive Income (after tax)]	21.24	97.07	187.95	270.09	
5	Equity Share Capital	1,774.27	1,767.78	1,774.27	1,767.78	
6	Other Equity as shown in the Audited	2005	97060	5750	Sister	
100	Balance Sheet of current year	NA	NA	NA.	NA.	
7	Earning per Share (of Rs. 10 each)					
	(1) Basic (Rs.)	0.15	0.57	1.09	1.61	
	(2) Diluted (Rs.)	0.15	0.56	1.08	1.60	

Place: Mumbai

 The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results filed with BSE and NSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and Company (https://syrmasgs.com/).

> For Syrma SGS Technology Limited Jasbir Singh Gujral

> > Whilst care is taken prior to acceptance of advertising

> > copy, it is not possible to verify

its contents. The Indian Express (P) Limited cannot

be held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of transactions with companies

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies

or entering into any agreements with advertisers

advertisement in manner whatsoever.

Managing Director Date: 05 August 2024 DIN: 00198825 "IMPORTANT"

KABIRDAS INVESTMENTS LIMITED

CIN: L65993WB1974PLC157598 Regd. Office: Azimganj House, 7, Camac Street, Unit No. 3B, 5th Floor,

Kolkata:- 700 017,

Phone No.: (033) 2282-5513, E-Mail: kilgroup2010@gmail.com, Website: www.kabirdasinvestmentslimited.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Shareholders may note that the 50th Annual General Meeting (AGM) of M/s.Kabirdas Investments Limited ("the Company") to be held on Thursday, 05th September, 2024 at 03:00 P.M. Indian Standard Time (IST) through Video Conferencing (VC) or other Audio-Visual Means (OAVM) in accordance with the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA latest Circular No. 10/2022 dated 28.12.2022) and the Securities Exchange Board of India (SEBI latest Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05.01.2023) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM")to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of

Members and Share Transfer Books of the Company will be closed from Friday, 30th August, 2024 to Thursday, 05th September, 2024 (both

In compliance with the said Circulars, the Notice of AGM and Annual Report shall be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories/ Share Transfer Agent, Members may note that the Notice of the 50th AGM as and when issued will be made available on the Company's website www.kabirdasinvestmentslimited.com and website of the Metropolitan Stock Exchange of India Limited www.msei.in and Calcutta Stock Exchange Limited www.cse-india.com. In case shareholders have not registered/updated their email address with

the Company/Depositories/Share Transfer Agent, kindly follow the below instructions. Updating the email ids will enable the Company to provide you with a copy of Notice for AGM & Annual Report and to participate and

nstructions to register/update the Email ID:

Physical Send a mail to the Company and Registrars & Share Transfer Holding Agent of the Company, MCS Registrars Share Transfer Agent Limited at respectively along with the scanned copy of the request letter duly signed by sole/first shareholder quoting the Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self- attested scanned copy of PAN Card), AADHAR (self-attested scanned copy Aadhar Card) for registering email address.

Please contact your Depository Participant (DP) and register Holding | your email address.

 Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to shareholders. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit

www.kabirdasinvestmentslimited.com to obtain such details The 50th AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course

For Kabirdas Investments Limited Vishal Shah Company Secretary & Compliance Officer Date: 05th August, 2024

Baroda

Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U6S991MH2003PTC142972

Registered Office: 201(A) 2rd Floor, A wing, Crescenzo, C-38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Mumbai, Maharashtra, India - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in - Toll Free: 18002670189.

NOTICE NO. 46/2024

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Scheme of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund): Notice is hereby given to all the unitholders of Baroda BNP Paribas Arbitrage Fund ("Scheme"), that following

shall be the rate of distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of respective plan under the Scheme with Thursday, August 08, 2024^a as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/ Options	NAV per unit as on August 02, 2024 (face value per unit of ₹10/-)	Distribution per unit** (In ₹)
Baroda BNP Paribas	Regular Plan - Monthly IDCW Option	10.4214	0.06
Arbitrage Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10.8424	0.06

for the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

 Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable taxes, if any.

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall be considered.

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)


Authorised Signatory

Date : August 05, 2024 Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



BEML LIMITED



Tel. & Fax: (080) 22963142, E-mail: cs@beml.co.in, Website: www.bemlindia.in

Statement of Standalone & Consolidated Unaudited Results for the Quarter ended 30-06-2024



Standalone Consolidated Quarter ended Quarter ended **Particulars** ended 30-06-2023 31-03-2024 30-06-2024 30-06-2023 30-06-2024 31-03-2024 Unaudited Unaudited Audited Unaudited Audited Unaudited Total Income from Operations 63:408 4.05,432 63,408 57.691 4.05,432 57,691 (7,494)(7.464)38,287 (7,538)(7,501)38,162 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items) 38,162 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) (7,494)(7.464)38,287 (7,538)(7,501)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) (7,003)(7.464)28,302 (7.047)28,177 (7,501)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) (7,218)(8, 146)28,933 (7,262)(8,183)28,809 and Other Comprehensive Income (after tax): 4,164 4,164 4,164 4,164 4,164 4,164 Paid up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) 2,52,888 2,27,191 2,60,106 2,55,315 2,29,749 2,62,576 Security Premium Account 61,204 61,204 61,204 61,204 61,204 61,204 2,31,368 2,64,283 2,59,492 2,66,754 2,57,066 2,33,926 Paid up Debt Capital / Outstanding Debt Outstanding Redeemable Preference Shares 0.02 Debt Equity Ratio 0.26 0.25 0.02 0.26 0.24 Earnings per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) 67.96 (16.92)67.66 1. Basic: (16.82)(17.92)(18.01)67,66 (16.92)2. Diluted: (16.82)(17.92)67.96 (18.01)Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve (5.51)12.42 Debt Service Coverage Ratio (4.89)12.45 (5.56)(4.92)Interest Service Coverage Ratio (7.40)(6.44)10.81 (7:45)(6.48)10.78

Above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the LODR Regulations. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available at the website of the stock exchanges NSE at www.nseindia.com, the BSE at www.bseindia.com and company's website at www.bemlindia.in, By order of the Board

Place: Bengaluru Date: 05.08.2024

for BEML Limited Shantanu Roy Chairman and Managing Director

..Continued from previous page

In case of any revisions in the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision of the Price Band subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, for reasons to be recorded in writing, extend the Bid/ Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchange, by issuing a press release, and also by indicating the change on the respective websites of the Book Running Lead Managers and the terminals of the other members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable

Place: Kolkata

This Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 229 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50.00% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company may, in consultation with the Book Running Lead Manager, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBLICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5.00% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5.00% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15.00% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors and not less than 35.00% of the Net Offer shall be available for allocation to Retail Individual Investors in accordance with the SEB ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Issue Price. All Bidders (except Anchor Investors) are required to participate in the Issue by mandatorily utilizing the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account (as defined hereinafter) in which the corresponding Bid Amounts will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. For details, see "Issue Procedure" on page 226 of Red Herring Prospectus.

Bidders / Applicants should note that on the basis of PAN, DP ID and Client ID as provided in the Bid cum Application Form, the Bidders/Applicants may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Issue, any requested Demographic Details of the Bidders/Applicants as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for or unblocking of ASBA Account or for other correspondence(s) related to an Issue. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Applicants' sole risk. Bidders /Applicants should ensure that PAN, DP ID and the Client ID are correctly filled in the Bid cum Application Form. The PAN, DP ID and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the PAN, DP ID and Client ID available in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active.

Contents of the Memorandum of Association of the Company as regards its objects: For information on the main objects and other objects of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 152 of the Red Herring Prospectus and Clause III of the Memorandum of Association of our Company. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Issue. For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 291 of the Red Herring Prospectus.

Liability of Members of the Company: Limited by shares.

AMOUNT OF SHARE CAPITAL OF THE COMPANY AND CAPITAL STRUCTURE: The Authorised share capital of the Company is ₹ 8,00,00,000 divided into 80,00,000 Equity Shares of ₹ 10 each. The issued, subscribed and paid-up share capital of the Company before the Offer is ₹ 5,55,20,000 divided into 55,52,000 Equity Shares of ₹10 each. For details of the Capital Structure, see "Capital Structure" on the page 61 of the Red Herring Prospectus.

NAMES OF THE SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM: Given below are the names of the signatories of the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed for by them at the time of signing of the Memorandum of Association of our Company: Rajiv Shankarankutty Menon - 3400 Equity Shares, Manav Bahri - 3,300 Equity Shares and Sujit K Sugathan - 3,300 Equity Shares. For details of the Capital Structure, see "Capital Structure" on the page 61 of the Red Herring

LISTING: The Equity Shares Issue through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the Emerge Platform of National Stock Exchange of India Limited. Our Company has received an in-principle approval from the National Stock Exchange of India Limited for the listing of the Equity Shares pursuant to letter dated July 03, 2024. For the purposes of the Issue, the Designated Stock Exchange shall be Emerge Platform of National Stock Exchange of India Limited. A signed copy of the Red Herring Prospectus has been submitted with the ROC on August 05, 2024 and Prospectus shall be submitted for registration to the RoC in accordance with Section 26(4) of the Companies Act, 2013. For details of the material contracts and documents available for inspection from the date of the Red Herring Prospectus up to the Bid/ Offer Closing Date, see "Material Contracts and Documents for Inspection" on page 291 of the Red Herring Prospectus.

DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SEBI"): Since the Offer is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Red Herring Prospectus was filed with SEBI. In terms of the SEBI Regulations, the SEBI shall not issue any observation on the offer Document. Hence there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire Disclaimer Clause of SEBI beginning on page 205 of the RHP.

DISCLAIMER CLAUSE OF NSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by National Stock Exchange of India Limited ("NSE") should not in any way be deemed or construed that the offer document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the offer Document. The investors are advised to refer to page 206 of the Red Herring Prospectus for the full text of the Disclaimer clause of National Stock Exchange of India Limited. GENERAL RISK: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless

they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the offer and this issue, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to 'Risk Factors' on page 28 of the Red Herring Prospectus.

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE BEELI/M/E

BEELINE CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED SEBI Registration Number: INM000012917 Address: B 1311-1314, Thirteenth Floor, Shilp Corporate Park, Rajpath Rangoli Road, Thaltej, Ahmadabad, Gujarat – 380054, India. Telephone Number: 079 4918 5784 Email Id: mb@beelinemb.com

Investors Grievance Id: ig@beelinemb.com Contact Person: Mr. Nikhil Shah CIN: U67190GJ2020PTC114322

LINKIntime

REGISTRAR TO THE ISSUE

SEBI Registration Number: INR000004058 Address: C-101, 1st Floor, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Maharashtra, India Telephone: +91 810 811 4949

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED

Email: positronenergy.jpo@linkintime.co.in **Website:** www.linkintime.co.ir Contact Person: Shanti Gopalkrishnan CIN: U67190MH1999PTC118368

Fax: +91 22 49186060

POSI+RON

POSITRON ENERGY LIMITED

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

Mr. Devang Ashvinkumar Shah Address: Office No. 3, IT Tower-2, Ground Floor, Infocity, Sector-7, Gandhinagar, Gujarat-382007 Tel No: +91 079 23290070; Email: secretarial@positron-india.com; Website: www.positron-india.com

Compliance Officer or the BRLMs or the Registrar to the issue in case of any pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account and refund orders, etc.

Investors can contact the Company Secretary and

AVAILABILITY OF RED HERRING PROSPECTUS: Investors are advised to refer to the Red Herring Prospectus and the Risk Factors contained therein before applying in the Issue. Full copy of the Red Herring Prospectus is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in. website of the Company at www.positron-india.com the website of the BRLM to the Offer at www.beelinemb.com, the website of NSE i.e. www.nseindia.com, respectively.

AVAILABILITY OF BID-CUM-APPLICATION FORMS: Bid-Cum-Application forms can be obtained from the Registered Office of the Company: Positron Energy Limited, Telephone: +91 079 23290070; BRLM; Beeline Capital Advisors Private Limited, Telephone: 079 4918 5784 and the Syndicate Member; Spread X Securities Private Limited Telephone: +91 79 6907 2018 and at the selected locations of the Sub-Syndicate Members, Registered Brokers, RTAs and CDPs participating in the Offer. Bid-cum-application Forms will also be available on the websites of NSE and the designated branches of SCSBs; the list of which is available at websites of the stock exchanges and SEBI.

ESCROW COLLECTION BANK/ REFUND BANK/ PUBLIC ISSUE ACCOUNT BANK/ SPONSOR BANK: Axis Bank Limited, UPI: Retail Individual Bidders can also Bid through UPI Mechanism.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus.

On behalf of the Board of Directors For, Positron Energy Limited

Place: Gandhinagar Date: August 05, 2024

Sujit K Sugathan **CFO & Whole Time Director**

Disclaimer: Positron Energy Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP with the Registrar of Companies, Ahmedabad on August 05, 2024 and thereafter with SEBI and the Stock Exchanges. The RHP is available on the websites of SEBI at www.sebi.gov.in, website of the Company at www.positron-india.com, the website of the BRLM to the Offer at www.beelinemb.com, the website of NSE i.e. www.nseindia.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the RHP including the section titled "Risk Factors" beginning on page 28 of the Red Herring Prospectus. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the

United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being Offered and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation S under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such Offers and sales are made. There will be no public offering in the United States.

financialexp.epapr.in











KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.

CIN: L31909MH1983PLC220457 Regd off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd Vidvalankar College Road, Antop Hill adala (E), Mumbai- 400037. Tel -2775066 Email: kusammeco.acct@gmail.com

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 13th August, 2024 at 03.00 pm to consider and approve, the Un Audited Financial Results for the quarter

ended 30th June, 2024. For, Kusam Electrical Industries Limited

Amruta Lokhande Company Secretary 8 Compliance Officer

Place : Mumbai Date: 05th August, 2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our clients, Co-operative Housing Society, are investigating the right and title of the owners for Purchase / assignment transfer / conveyance of below mentioned Property free from all encumbrances and with vacant and peaceful possessior thereof. Any person or persons having any legitimate claim, share, right, title interest, benefit or demand of any nature whatsoever in respect of the said Property described herein below either by way o sale, exchange, transfer, assignmer mortgage, charge, lien, gift, easemen trust, maintenance, bequest, possession tenancy, sub-tenancy, inheritance caretaker basis, lease, sub-lease occupation, contracts, memorandum of understanding, memorandum of intent Development Agreement, Power o Attorney, writing or otherwise howsoeve are hereby requested to make the sam known in writing along with the supporting documents duly notarized to the undersigned within 14 days from the date of publication of this notice, failing which claims, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and the deal shall be completed without an

SCHEDULE OF PROPERTY All that piece and parcel of land or ground together with the building and structures standing thereon, known as "Joshi Apartments", containing by admeasurements 900 Sq. Yards or thereabouts, of Bandra T.P.S. No. III. Plo No. 290, C.T.S. No.740, in "H" Ward No.5302, situate, lying and being at 210, S.V. Road, Bandra (West), Mumbai-400050

Sohail Khan (Advocate) 1503, Jamuna Amrut, SV Road ogeshwari (W), Mumbai-400102. Place: Mumbai Date: 06/08/2024

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the Certificates for 220 Equity Shares of ACC Limited standing in the names of SUMAN

LOHIA & SUSHIL LOHIA of following details:						
Cert.No.	Dist. Nos.	Qty				
2008478	42467241 -	220				
	42467460					
	Cert.No.	Cert.No. Dist. Nos. 2008478 42467241 –				

have been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue duplicate Certificates for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Private Limited. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate

Shareholder: Suman Sushil Lohia & Sushil Govindprasad Lohia Date: 05/08/2024

PUBLIC NOTICE

through this news paper AKIL SAIFUDDIN UJJAINWALA staying in Burhani Park, Neral. That one Bill issued to Mr AKIL SAIFUDDIN UJJAINWALA having ITS number -- 50433982, Dated: 31-01-2021 by a community financing agency named by. Ezzi Oadran Hasana Trust, Neral, has been misplaced er find it kindly return Mr AKIL SAIFUDDIN UJJAINWALA Mobile NO. +918425997953.

Mr. AJAY, S. VISHWAKARMA ADD: Vishwakarma Niwas, House No. 1616/1.2.3 Nirman Nagari Road. Beside Saikrupa Society-410101, Tal. Koriat, Dist- Rajgad

Mobile: 7448111804, Mail: rv647811@gmail.com

जाहीर सूचना

येथे स्चना देण्यात येत आहे की, फ्लॉट क्र.१००२ क्षेत्रफळ सुमारे ७४७ ची.फु. रेरा कार्पेट क्षेत्र, १०वा मजला आयडीबीआय एम्प्लॉर्डज जिवन पद्मा को-ऑपरेटिक **होसिंग सोसायटी लिमिटे**डमधील सेरिन म्हणून ज्ञात इमारत हॉली क्रॉस रोड, आय.सी. कॉलनी, नोखिली (पश्चिम) मंबई-४००१०३. जमीन प्लॉट सब्हें क्र.११९. हिस्स कु.६(भाग), सीटीएस क्र.९०८, ९१२/१, ९१२/२, महस्ल गाव एससर, तालुका वोरिबली, मुंबईच्या महापलिका बॉर्डमघील असलेली जागा श्री. अजय माधव कुंद्र व श्रीमती पुजा अजय कुंदर यांच्या नावे श्री. सुवश आशिष देशपांडे व श्रीमती सुप्रिया आशिष देशपांडे आणि श्री. अजय माधव कंटर व श्रीमती पजा अजय कंटर यांच्य रम्यान झालेला दिनांक ०८.०७.२०२४ रोजीचे नोंदणी क.नीआरएल-८-१११४४-२०२४ नुसार मुद्रांकीत व रोंटणीकत दिनांक ०८.०७ २०२४ रोजीचे विकी करारनामादारे

मुळत: श्री. श्रीदेवी एस. मल्ल्या यांनी जुने फ्लॅट क्र.बी-विक्री केली आणि ते सदर जुने फ्लॉट क्र.बी-११ नानत

श्री. अनिल नारायण अध्यंकर यांनी दिनांक १८.०८.१९९५ रोजीचे विक्री करारनामाद्वारे जुने **फ्लॉट क्र.बी-११,** १ला मजला, आयडीबीआय एम्प्लॉईज जिवन पदा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, हॉली क्रॉस रोड, नाय.सी. कॉलनी, नोरिवली (पश्चिम), मुंनई-४००१०३ । जागेतील त्यांचे अधिकार, हक्क व हित तसेच भाग्रमाणपत्र क्र.७ हे १) श्री. प्रभाकर बापुजी देशपांडे व २) श्री. आशिष अभाकर देशपांडे यांच्या नावे योग्य रकमेकरिता विक्री, हस्तांतर केले.

सदर् श्री. आशिष प्रभाकर देशपांडे यांचे मुंतई येथे निधन झाले, त्यांच्या परचात १) श्रीमती सुप्रिया आशिष देशपांडे त्यांची विवाहीत कायदेशीर पत्नी व २) श्री. सुयश आशिष देशपांडे, स्वर्गीय श्री. आशिष प्रभाकर देशपांडे यांचा मुलगा

आहेत तदनंतर दिनांक १७.०९.२०१८ रोजीचे नक्षीस खरेदीखताद्वां श्री. प्रभाकर बापुजी देशपांडे, दाता, प्रथम भाग आणि श्री सुवश आशिष देशपांडे, प्राप्तकरों, द्वितीय भाग यांच्या दरम्या दिनांक १७.०९.२०१८ रोजीचे नोंद् क्र.नीआरएल-५-१२४४४-२०१८ नुसार मुद्रांकीत व नोंद करुन सदर जुने फ्लॅट क्र.बी-११ नक्षीस म्हणून दिले.

सदर सोसायटीच्या पुर्नविकासानंतर दिनांक १६.०९,२०२१ रोजीचे स्थायी पर्यायी निवासस्थानाकरिता आयडीबीआय एम्प्लॉइंज जिवन पद्मा को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड, सोसायटी, प्रथम भाग आणि मे, रॉमेल रिग्रल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, विकासक, द्वितीय भाग आणि श्री. सुयश आशिष देशपांडे व श्रीमती सुप्रिया आशिष देशपांडे, सदस्य, तृतीय भाग यांच्या दरम्यान झालेला दिनांक १७.०९.२०२१ रोजीचे नोंदणी क्र.नीआरएल-८-१०३७९-२०२१ नुसार मुद्रांकीत व नोंदणीकृत करारनामा अंतर्गत नवीन पलॅट क्र.१००२ त्यांना देण्यात आले होते. सदर सचनेचा उद्देश आहे की, सदर नवीन फ्लॅट क्र.१००२ नानत सोसायटीद्वारे विक्री किंवा हस्तांतरणामार्फत व्यव करण्यास कोणाही बारसदार व कायदेशीर प्रतिनिधी किंवा अन्य व्यक्तींना काही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे फ्लॅट क्र.१००२ चे श्री. अजय माधव कुंदर व श्रीमती पुजा अजय कंदर यांच्या नावे हस्तांतरणास दावा, अधिकार किंवा आक्षेप आमच्याकडे लेखी स्वरुपात सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात कळवावे. तद्नंतर दावा

किंवा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही प्रदिप शुक्ला ॲण्ड कं.करिता दिनांकः ०६.०८.२०२४ (वकील उच्च न्यायालय) ३०२/ए, डी८, योगी प्रभात सोसायटी, विपुल ज्ञाय फुट स्टोरच्या पुढे, योगी नगर, नोरिवली पश्चिम, मुंनई

४०००९२



जाहीर नोटीस सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, **गाव मौजे**

चिखलडोंगरे, ता. वसई, जि पालघर येथील सर्व नं. २८१/१/अ, एकूण क्षेत्र ०.५३.९० हे. आर. चौ. मी यापैकी क्षेत्र ०.०२.९० हे. आर. चौ. मी हि मिळकत भामचे अशील **श्री धीरेंद्रकुमार जितेंद्र झा** व **श्रीमती प्रविणा धीरेंद्रकुमार झा** यांच्या मालकी व क्रब्जेवहिवाटीत आहे. सदर मिळकतीबाबत त्यांनी नला नामाधिकार हक्क, हितसंबंध, अधिकार शिर्षक तपासणी करण्यास सांगितले आहे. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री ाहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १५ दिवसांच भात लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित खाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सल्टंट, अनित शॉपिंग सेंटर. १ला मजला. पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२, या पत्त्याव कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल यार्च रुपया नोंद ध्यावी

TI. ०६.०८.२०२४ अशिलांतर्फे ॲड. पायस डिमेल

जाहीर नोटीस सर्व संबंधितास कळविण्यात येते कि. सटनिका नं १०१,पहिला मजला, सी-विंग,मिरा-अबिद को ऑप हौ. सो. लि., अमर पॅलेस हॉटेल शेजारी मिरा गाव, मिरा रोड (पूर्व), जि. ठाणे - ४०१ १०७, क्षेत्रफळ ४७५ चौफुट कारपेट हि मिळकत श्री चंद्रकांत गोविंद पाटील यांच्या मालकी व कब्जेवहीवाटीची होती. ते दि. ३०/०९/२०२१ रोजी मयत झाले असून त्यांच्या पश्चात श्रीमती हिरावर्त चंद्रकांत पाटील (पत्नी) आणि श्री राहुल चंद्रकांत पाटील (मलगा) हे वालीवारस आहेत. सोसायर्ट वारसाहक्काची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सदरची सदनिका व भाग (शेयर्स श्रीमती हिरावती चंद्रकांत पाटील आणि श्री राहुल चंद्रकांत पाटील यांच्या नावे हस्तांतरित करणा आहे. तसेच सदर मिळकती संदर्भात, मिरा-अबिद को. ऑप. हौ. सो. लि., ने दिलेले मूळ भाग पत्र (शेयर सर्टिफिकेट) क्र.४३, शेअर्स क्र. २११ ते २१५ पर्यंत प्रत्येकी रु.५०/- हे गहाळ झाले आहे.

तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा सदरच हस्तांतरण संदर्भात हरकत अथवा सदर मिळकर्त संदर्भात विक्री, गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा भाडेपट्टा, वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास ते त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १९ दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट अनिता शॉपिंग सेंटर, १ला मजला, पोस्ट ऑफिस समोर वसई रोड़ (प) ४०१२०२ या पत्त्याव कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडन दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी ता. ०६.०८.२०२४

अशिलांतर्फे ॲड. पायस डिमेलो

PUBLIC NOTICE BEFORE THE LD. SUB-DIVISIONAL OFFICER. BHIWANDI, AT: BHIWANDI REMAND RTS APPEAL NO. 320/2024

R.T.S APPEAL NO. 140/2014 1. SHRI. GANESH G. KADAM AND OTHERSAppellants

SHRI. SAMBHAJIRAO SURVE AND OTHERSRespondents . The Appellants have filed the present appeal before S.D.O., Bhiwandi sitting at Shahpur against the Opponents. The Hon'ble Court has directed to issue notice for appearance of the Opponents. Hence, the Appellants herein issues the present Public Notice for service on JAYPRAKASH SAMBHAJI SURVE, SHEKHAR SAMBHAJI SURVE, SAMEER SAMBHAJI SURVE, GAURAVI ARUN KHARADE, ANAGHA ARUN SHINDE, NEHA SANJAY SURVE, AISHWARYA SANJAY SURVE and

OMKAR SANJAY SURVE in the present RTS Appeal.

2. It is informed to the Opponents that the next date in the present matter is 22-08-2024 at S.D.O., Shahpur Office. You may appear personally or through your Advocate in the present on 22-08-2024

Add- 201, 1st Floor, Sanket Apartment, Nr. Shiv Sena Office, Charal, Advocate for Appellants HIMANSHU A. JAIMALANI THANE (W). TEL.: 25304301 ADVOCATE HIGH COUR

स्वागत एस.आर.ए. को-ऑप.ही.सोसायटी लिमिटेड

नोंद्रणी क. एम.यु.एम. (एस.आर.ए) एच.एस.जी./(टी.सी.)/१०८१३/२००४ इमारत क्र–बी–४, न्यू म्हाडा कॉलनी, कोकरी आगार, साईन -कोलिवाडा, मुंबई-४०० ०३७.

जाहिर नोटीस

या नोटीसीद्धारे तमाम लोकांना कळविण्यात येते की, सिद्धेश्वर को-ऑप.हाउसिंग सोसायटी लिमिटेड या संस्थेचा नोंद्रणी क्र. नोंद्रणी क्र. एम.यू.एम.(एस.आर.ए)एच.एस.जी./(टी. सी.)/१०८१३/२००४ हा असून संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदांच्या नावे सदिनका असून त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांना खालील वारसांनी त्यांचे नावे सदिनका हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे. संस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारस नोंद केलेली आहे. तरी अर्ज केलेल्या खालील वारसदारांव्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास किंवा सदनिकेवर कोणत्याही प्रकारचा बँक, वित्त संस्था किंवा कोणीही व्यक्तीचा कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थांनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १७ दिवसांच्या आत स्वागत एस.आर.ए. को– ऑप हाउसिंग सोसायटी लि. संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांच्याशी पूर्व सूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सांय.७ ते ९ या वेळेत संपर्क साधावा. विहीत मुद्तीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्जदार त्या मयत सभासदांच्या सदनिकेचे कायदेशीर वारसदार आहेत असे समजून संस्था अशा अर्जदार व्यक्तीच्या नावे त्या मयत सभासदांच्या सदनिकेचे कायदेशीर वारसदार आहेत. असे समजून संस्था अशा अर्जदार व्यक्तिच्या नावे त्या मयत सभासदाचे भाग व संस्थेतील सदनिका हस्तांतरीत करेल व कायदेशीर कारवाईकरिता संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाची असणार नाही.

मयत सभासद सद्दनिकाधारक व त्यांच्या अर्जदार वारसांची सूची

अ.क्र	रूम	मयत सभादाचे नाव	अर्जदार व्यक्तीचे नाव नाते		शेअर
	न				भाग क्र
3	\$05	द्रोपदी हिरामण आंग्रे	श्री. संजय हिरामण आंग्रे	मुलगा	२२१ ते २२४
स्वागत (एस.आर.ए) को. ऑप.ही.सो.लि.					

शिक्का

सही/ अध्यक्ष

GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED

CIN:L99999MH1981PLC409018

Regd. Office: Office no. 117, First Floor, Hubtown Solaris, NS Phadke Marg, Andheri (E), Mumbai, Maharashtra, 400069
TEL: 022 – 35138614 / 35138615; E-mail: grandmatrating/genail.com; Website: www.grandmatrating.co.in Statement of Standalone Unaudited Financial Results For the Quarter ended on

					(Rs. in Lakh
Sr.	Particulars				Year Ended
No.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2024	31.03.2024
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	0.00	23.83	0.00	28.99
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	-24.88	9.28	-5.65	-0.66
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-24.88	9.28	-5.65	-0.66
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items	-24.88	7.46	-5.65	-2.48
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-24.88	7.46	-5.65	-2.48
6	Equity Share Capital	1306.00	1306.00	1306.00	1306.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	_	-1153.66	_	-1153.66
8	Earnings Per Share (of ₹10 /- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	-0.019	0.006	-0.004	-0.002
	2. Diluted :	-0.019	0.006	-0.004	-0.002

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their in
- The aforesaid Un-Audited Financial Results will be uploaded on the Company's website www.grandmatrading.co.in and will also be available on the website of BSE Limited www.bseindia.com
- The Company is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segme 'IND AS 108' Operating Segments.
- Provision for Income tax will be made at the end of the financial year
- Figures for the Previous periods have been regrouped / rearranged, wherever necessar

Place: Mumbai Date: 05 August 2024

FOR GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED Abhishek Ashar Whole-Time Director & Chief Financial Officer

Syrma SGS Technology Limited CIN:L30007MH2004PLC148165 Regd. Office: Unit F601, Floral Deck Plaza, Andheri East, Mumbai-400093.

Tel + 91 22 4036 3000, Website: www.syrmasgs.com, E-mail ID: investor.relations@syrmasgs.com EVERACE OF INVALIDITED FINANCIAL DESILES FOR THE OUADTED ENDED 20 HIME 2024

(Amount in Rs. Millio						
		Stand	lalone	Consolidated		
Sr.	Particulars	Current Quarter		Current Quarter		
No	T di tiodiaio	ended	Quarter ended	ended	Quarter ended	
		30 June 2024	30 June 2023	30 June 2024	30 June 2023	
1	Total Income from Operations	8,159.93	3,082.87	11,598.91	6,013.06	
2	Net Profit for the period before tax	38.51	155.18	294.90	413.35	
3	Net Profit for the period after tax	27.26	100.09	203.46	283.29	
4	Total Comprehensive Income for					
	the period [Comprising Profit for					
	the period (after tax) and Other					
	Comprehensive Income (after tax)]	21.24	97.07	187.95	270.09	
5	Equity Share Capital	1,774.27	1,767.78	1,774.27	1,767.78	
6	Other Equity as shown in the Audited					
	Balance Sheet of current year	NA	NA	NA	NA	
7	Earning per Share (of Rs. 10 each)					
	(1) Basic (Rs.)	0.15	0.57	1.09	1.61	
	(2) Diluted (Rs.)	0.15	0.56	1.08	1.60	

1) The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results filed with BSE and NSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and Company (https://syrmasgs.com/).

For Syrma SGS Technology Limited

Place: Mumbai Date: 05 August 2024 Jasbir Singh Gujral DIN: 00198825

जाहीर सूचना

छेलाराम मधुराम सैनी हे फ्लॅट क्र.४०७/बी, ४था मजला साई रोहिणी कोहीसोलि., राज नगर, आचोळे रोड नालासोपारा (पुर्व), पालघर-४०१२०९ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) येथील जागेचे एकमेव व संपुर्ण मालक व ताबेदार आहेत. ज्याअर्थी श्री. छेलाराम मधुराम सैनी यांनी सदर फ्लॉट श्री. लक्ष्मण बिखल सैनी यांच्याकडून १२.०२.२०१५ रोजी खरेदी केले.

सदर मालमत्तेचे प्रथम मालक श्री. बिख्बल सैनी यांचे १०.०१.२०१० रोजी निधन झाले आणि त्यांची पत्नी <mark>श्रीमती सुमित्रा बिरबल सैनी</mark> यांचेही ३१.०३.२००७ रोजी निधन झाले. मयत श्री. बिरबल सैनी यांचे अन्य कायदेशीर सदारांनी त्यांचे सर्व अधिकार, हक व हित श्री. लक्ष्मा बिरबल सैनी यांच्या नावे मुक्त केले आहेत.

तर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार, बँका, वित्तीय स्था यांना सदर फ्लॅट किंवा भागावर वारसाहक, ता विक्री. भाडेपद्रा, तारण, अधिभार, बक्षीस, मालकीहक यास किंवा अन्य इतर स्वरुपात कोणताही दावा असल्या त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली देलेल्या पत्त्यावर आजच्या तारखेपासून १५ विवसात ठळवावेत. अन्यथा असे समजले जाईल की. कोणतार्ह दावा नाही आणि असल्यास त्याग केले आहेत अर मजले जाईल. बिमल कुमार अगरवात

देनांकः ०६.०८.२०२४ पत्ताः कार्यालय क्र.११०, ओसवाल ऑर्नेट बिल्डिंग नं. कोहौसोलि., जेसल पार्क, भाईंदर (पुर्व), ठाणे–४०११०५

PUBLIC NOTICE Notice For Revocation Of Powe Of Attorney

To all persons, let it be known that I. Mi Saurabh Shailesh Deshpande, residing at Mumbai, hereby revoke, and rescin the Power of Attorney executed by me a "Executant" and Mr. Sandesh Ramchandra Deshpande a: "Attomey" on 06/03/2013 in respect of House being No. 21, Krushna Kunj Vasant Niwas, Goregaonkarwadi, S.V

Road, Andheri (West), Mumbai - 400058 I also revoke all authority, rights and power granted by me thereunder. Notice of this revocation of Power of attorney shall be binding on every person or entity to which a copy of this revocation of Power of Attorney has been given that effective 16/11/2023 the said Power or Attorney will be **null** and **void** and will b of no further force or effect.

Shabana A. Khan, Advocate 39-B, Shourie Complex, Near Bomba Bazar, J.P. Road, Andheri (W), Mumbai 400058. **Mobile**: 9322639774

Place: Mumbai Date: 06/08/2024



(वकील उच्च न्यायालय

SRA/CO/W/?[3/8/[] 111111: 2 11 11 2 13 8

ے کے ایک دیاں میں مستقب سف منتسمیست کہمیں میں ہوت وہوں مِينَانِ مِينَانِهُ مِينَانِهُ مِنْ مُنْ فِينَ فِي مِنْ مِينَانِ (مُنْسِنَةُ) فِي مِنْ الْمُنْسِنِينَ فِي فَي يم مهد شخصه سخصه في معلم المستقل gox c. astan, minn, anntoins, (gilo anno anni), cign, quojob cicano ەھەم قەمەمە مەھەم ئەدۇر ئەمەمەم مەھەمەم مەسەمەمەم مەسەمەر مەسەمەر مەسەسەر مەسەسەر مەسەسەر مەسەسەر مەسەمەر مەسە الأستان الأنامية والأراكية الأنامية

-: 🗀 🗀 :-

🖵 🗖 (ZOOM App) वरील लिंक : https://us04web.zoom.us/j/84962700090 Meeting ID: 84962700090 Passcode: 123456

شت: هاس ШI)/-□□□□ : □4/□≥/२□₹४.

яЩОШПиСТЪ □□ारि□□□ारिशे□□- २, ाैत.□ प्रा., ाँ□ाँ

- المرت 'حرب مسم بحث مريام قع مريام على الربية - *Comme من ويد• مسمون ع4 مسو شده است خشوه مستد شدهاده دهاشده استدام استدام المسابقة مهاد مثل است. مدا است المساب المامية الأم مستمر الأبن عنه معنى مستموم عني منتوع عني المعنى المعنى المعنى المعنى المعنى المعنى المعنى المعنى المعنى كه مسود گه هم موقوه عمر مدعوج مسوده ها مسود

🔳 पेनिन्सुला लॅण्ड लिमिटेड

सीआयएन:एल१७१२०एमएच१८७१पीएलसी००००० कार्यालय: १४०१, १४वा मजला, टॉवर बी, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:+९१-२२-६६२२९३००, ई-मेल:investor@peninsula.co.in, वेबसाईट:www.peninsula.co.in

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन (ओएव्हीएम) द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या १५२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, पेनिन्सुला लॅण्ड लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची

- १५२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी द.०३.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरिन्संगद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन (ओएव्हीएम) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद् केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज
- अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्युलेशन्स, २०१५ च्या सर्व लागू तस्तुर्दीचे पालन करून, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२० सहवाचिता आणि या संदर्भात जारी केलेली त्यानंतरची परिपत्रके, नवीनतम एक सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ रोजी, सेबी परिपत्रक क्र.SEBI/ HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांक 04 जानेवारी, २०२३ आणि सेबीद्वारे जारी केलेले परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/ CFD- PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ आणि या संदर्भात जारी केलेली इतर लागू परिपत्रकेपालन करून १५२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीए/सभा) नोटिसमध्ये नमृद् केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.
- ३. उपरोक्त एमसीए आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएमच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवल्या जातील,ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सविधेद्वारे एजीएममध्ये सामील होऊ शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि रिमोट ई-व्होटिंगमध्ये सहभागी होण्याची किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएम सिवधेद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.peninsula.co.in, स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com आणि एनएसडीएल www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. १५२व्या एजीएमची सचना तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती त्या सदस्यांना पाठवल्या जातील ज्यांनी यापुर्वी विनंती केली आहे किंवा जे विनंती करतील. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग सुलभ करण्यासाठी <u>www.evoting.nsdl.com</u> वर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) सह कंपनीने आवश्यक व्यवस्था केली आहे.
- एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कट-ऑफ तारखेल म्हणजेच शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४ रोजी शेअर्स धारण केलेल्या सर्व भागधारकांना कंपनी रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करेल.दूरस्थ ई-मतदान मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४ (सकाळी ९.००) ते शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ (संध्याकाळी ५.००) पर्यंत खले राहील. पुढे, सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४ ते शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४ (दोन्ही दिवसांसह) सभासद नोंदणी बंद राहील.
- ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत आणि एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांसाठी ई-व्होटिंगसाठी ई-मेल आयडीची नोंदणी करण्यासाठी अनुसरण करण्याची
- अ) ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांनी कंपनीसोबत त्यांचे ई-मेल आयडी अपडेट केलेले नाहीत, त्यांना विनंती आहे की त्यांनी पॅन कार्डच्या स्वयं-साक्षांकित प्रतसह रीतसर भरलेला आणि स्वाक्षरी केलेला फॉर्म आयएसआर-१ आणि कोणत्याही दस्तऐवजाची स्वयं-साक्षांकित प्रत (उदा.: आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट) support@purvashare.com वर ईमेलद्वारे सबिमट
- ब) शेअर्स डिमॅट मोडमध्ये ठेवल्यास, सदस्यांना डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी-सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (स्वयं-साक्षांकित प्रत) आणि आधार (स्वयं-साक्षांकित प्रत) support@purvashare.com वर प्रदान करण्याची विनंती केली जाते.
- क) वैकल्पिकरित्या, सदस्य बिंद् (अ) किंवा (ब) मध्ये नमूद केलेले तपशील प्रदान करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी evoting@nsdl.co.in वर ई-मेल विनंती पाठव शकतात.

६. ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत:

स्पष्ट केली आहे.

दिनांक: ०५ ऑगस्ट, २०२४

- अ) व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित ग्रहणारे सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, ते एजीएम दरम्यान प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सुविधेद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार
- ब) सेबी परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 दिनांक ०९ डिसेंबर २०२० नुसार, त्यांच्या डिमॅट खात्यांद्वारे/एनएसडीएल आणि/किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेर (इंडिया) लिमिटेड किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या वेबसाइट्सद्वारे सर्व वैयक्तिक डीमॅट खातेधारकांसाठी एकल लॉगिन क्रेडेंशियलद्वारे ई-व्होटिंग प्रक्रिया देखील सक्षम केली जाईल.
- क) १५२व्या एजीएमच्या सूचनेचा भाग म्हणून एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगच्या प्रक्रियेवरील सचना प्रदान केल्या आहेत. ड) सदस्य व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतील किंवा https:// www.evoting.nsdl.com वर एजीएमचे थेट वेबकास्ट पाह शकतील. व्हीसी/

ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये संचालक मंडळाच्या आदेशान्वये पेनिन्सुला लॅण्ड लिमिटेडकरिता

> मुकेश गुप्ता कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.एफ-६९५९

शेअर्स हरवल्याची सूचना

दी ग्रेट इस्टर्न शिपींग कंपनी लिमिटेड

नोंद. कार्या: ओसियन हाऊस, १३४/ए, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००१८. सूचना देण्यात येत आहे की, खालील भाग गणपत्र हरक्ले/गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली आहे आणि कंपनीद्वां ख्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जातील. ॰ तर कोणास सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी १५ विवसांत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात त्यांचा दावा सादर कराव

धारकाचे नाव फोलिओ क्र. शेअर्सची संख्या प्रमाणपत्र क्र. अनुक्रमांक पासून-पर्यंत (रु.१०/-द.मु.) ऑलग्रो फायनान ॲण्ड इन्व्हेस्टमेंट 38/05/00/50 284240 १४६२५०४६१ ते गयव्हेट लिमिटेड १४६२५०५३२ देनांक: ०५.०८.२०२४ कंपनी सचिव

PACHELI INDUSTRIAL FINANCE LIMITED

CIN: 174110MH1985PLC037772 Regd Off: C-001, PRATHAMESH HORIZON, NEW LINK ROAD, BORIVALI (W) MUMBAI, MAHARASTRA-400092

Corp Off: J-71, Lower Ground Floor, J Block Paryavaran Complex Ignou Road, Neb Sarai,

New Delhi 110062 Email Id: pacheliindustrialfinance@gmail.com Website: www.pifl.in NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Annual General Meeting (AGM) of the company will be held on Wednesday, 28th August, 2024 at 01:00 PM through Video Conferencing (VC) Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM. The Notice of AGM is available and can be downloaded from Company's Website www.pifl.in & BSE www.bseindia.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 the Members are provided with the facility to cast their votes on a resolution set for in the notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of Members shall be in proportion to the equity share held by them in the paid-up equity share capital of the Company as on 21ST August, 2024 ('cutoff date').

The remote e-voting commences on 25th August, 2024 at 09:00 am IST and ends on 27th August, 2024 at 05:00 pm IST. During the period Member may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those Member who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their

Any person who acquires share in the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically and hold share as of cut off dates: may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting than he/she can use her/his existing User Id & Password for casting the votes.

If you have not registered your email address with the company/ depository you may please follow below instruction for obtaining login details for e-voting:

Physical Holding Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share Certificate (front and back). PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to pacheliindustrialfinance@gmail.co peneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card). AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to

pacheliindustrialfinance@gmail.com Members who have not registered their email addresses with the company may regis the same by provide Folio No., Name of shareholder, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to pacheliindustrialfinance@gmail.com

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting please refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the downloads section of www.evoting.nsdl.com or contact at toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to evoting@nsdl.co.in

The details of AGM are available on the website of the company at www.pifl.in, BSE at www.bseindia.com

For PACHELI INDUSTRIAL FINANCE LIMITED

Paras Nath Verma Managing Director DIN: 09753924 Place: New Delhi Date: 05.08.2024



दार्ड-डची करकारिया लिमिटेड सीआयएन: L24100MH1960PLC011681

नोंदणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग, ३ रा मजला, सर व्ही. टी. मार्ग, न्यू मरीन लाइन्स, मुंबई - ४०० ०२०. ई-मेल : investor@dai-ichiindia.com । दूर. : ०२२-६९११७१३०

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या लागू तरतुदी तसेच सेबी (सूची अनिवार्यता व क्यांचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (''सूची विनियमन') सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय (''एमसीए'') यांच्याद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०९/२०२३ अनुक्रमे दिनांक ०८.०४.२०२०,१३.०४.२०२०, ०५.०५.२०२० व २५.०९.२०२३ (एमसीए परिपत्रके म्हणून उल्लेखित) तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ यांचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२१ व सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएफडी-पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ (''सेबी परिपत्रके'' म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्गत **दाई-इची करकारिया लिमिटेडची ६४ वी वी वार्षिक सर्वसाधारण सभा** (''एजीएम') व्हिडीओ कॉन्फरिसंग ('व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिम्युअल मीन्स (''ओएव्हीएम') च्या माध्यम ातून शुक्रवार,दि. ०६.०९.२०२४ स. ११.३० बाजता (भा. प्र. चे.) आयोजित करण्यात येत आहे, ज्यासाठी ामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नाही, सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया)

. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांनुसार ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज् / रजिस्ट्रार ट्रान्सफर एजंट यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा सभासदांना एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२१ . करिताचा वार्षिक अहवाल (''वार्षिक अहवाल'') यासमवेत ६४ व्या एजीएमची सूचना यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात येतील. ६४ व्या एजीएमच्या सूचनेची प्रत तसेच वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.dai-ichiindia.com</u> वर तसेच बीएसईची वेबसाइट <u>www.bseindia.</u> com वरही उपलब्ध आहे.

लिमिटेड (''सीडीएसएल'') यांच्याद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (व्हीसी,

एजीएममध्ये मतदानाचे स्वरूप :

ओएव्हीएम) सुविधा पुरविण्यात येईल

कंपनी आपल्या सभासदांना दरस्थ ई-मतदान तसेच एजीएममध्ये ई-मतदानाच्या माध्यमातन इलेक्टॉनिक गधनांद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ६४ व्या एजीएममध्ये सहभागी होण्याकरिताचे निर्देश तसेच दरस्थ दलेक्ट्रॉनिक मतदानात सहभागी होण्याचे स्वरूप व ६४ व्या एजीएमटरस्यान मत देण्याचे

वरूप यांचे विवरण ६४ व्या एजीएमच्या सूचनेतील टिपांमध्ये दिलेले आहे. ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक नोंदणीकृत/ अद्ययावत करण्याचे स्वरूप :

कागदोपत्री स्वरूपातील भागधारकांकरिता - कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचा ई-मेल पतानोंदणीकत केलेला नाही त्यांनी कपया भागधारकांच्या पत्याच्या पष्ट्यर्थ कागदोपत्री दस्तावेजांसमवेत फॉर्म आयएसआर - १ भरून तो लिंकइनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे पाठवावा

भागधारक विहित फॉर्म <u>http://www.dai-ichiindia.com/wp-content/uploads/2023/02/</u>

Form ISR- 1.pdf येथे कंपनीच्या वेबसाइटवरून Investors Section अंतर्गत किंवा आस्टीए यांची वेबसाइट <u>https://liiplweb.linkintime.co.in/KYC-downloads.html</u> येथूनही डाऊनलोड करू शकतील. **डीमॅट भागधारकांकरिता -** डीमॅट स्वरूपातील भागधारकांनी कपया त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस

(डीपी) यांच्याकडे त्यांचा ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक नोंदणीकृत/अद्ययावत करावा व डिपॉझिटरीच्या . माध्यमातन ई-मतटान तसेच आभासी सभेमध्ये सहभागी होण्याकरिता व्यक्तिगत डीमॅट भागधारकांकरिता ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक अद्ययावत करणे अनिवार्य आहे.

. संचालक मंडळाने त्यांच्या दि. २७.०५.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता २०% लाभांश अर्थात प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्याच्या समभागाकरिता रु. २/- प्रति समभाग लाभांशाची शिफारस केली आहे, जी बाब आगामी ६४ व्या एजीएममध्ये भागधारकांच्या मंजुरी अधीन असेल.

वार्षिक सर्वसाधारण सभा व लाभांशाच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर टान्सफर बुक्स दि ३१.०८.२०२४ ते दि. ०६.०९.२०२४ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

मंचालक मंडळाद्वारे शिफारस करण्यात आलेला लाभांश, ६४ व्या एजीएममध्ये मंजूर करण्यात आल्यास तो ज्या मभासटांची नावे दि. ३०.०८.२०२४ रोजीनसार नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्याद्वारे उपलब्ध कंपनीचे सभासदांचे रजिस्टर/ नाभार्थी सूचीमध्ये नोंद आहेत अशा सभासदांना दि. ११.०९.२०२४ रोजी वा तत्पश्चात प्रदान करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून लाभांश प्रदानाचे स्वरूप :

सेबीने सर्व सचिबद्ध कंपन्यांना पॅन. नामांकन. संपर्कतपशील. बँक खाते तपशील तसेच कागदोपत्री स्वरूपातील सीक्युरिटीधारकांसंदर्भात भागधारकांची नमूना स्वाक्षरी यांचा तप्शील तवार ठेवणे अनिवार्य केले आहे. पुढे, दि. ०१.०४.२०२४ पासून कागदोपत्री स्वरूपातील सीक्युरिटी धारक हे केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपातूनच लामांश **कागदोपत्री स्वरूपातील भागधारक :** कागदोपत्र स्वरूपातील भागधारकांनी कृपया त्यांचा पॅन, नामांकन तपशील

मंपर्क तपशील, मोबाइल क्रमांक, बँक खाते तपशील तसेच नमुना स्वाक्षरी (एकत्रितरीत्या तपशील) कंपनी/ आरटीए यांच्याकडे अद्ययावत करावा जेणेकरून कंपनी इलेक्टॉनिक माध्यमातून लाभांश प्रदानाची प्रक्रिया करू शकेल. पुढे कृषया नोंद घ्याबी की, सेबी मॅन्डेडनुसार,च्या कागदोपत्री स्वरूपातील भागपारकांचा तरशील त्यांच्या फोलिओअंतर्गत कंपनी/आरटीए यांच्याकडे अद्ययावत नसेल अशा भागधारकांना कंपनी लाभांशाचे प्रदान वॉरन्ट्स वा धनाकर्ष वा बँकर्स चेकच्या स्वरूपात करू शकणार नाही. पॅन, केवायसी, बँक तपशील व नामांकन यांकरिताचे फॉर्म अर्थात फॉर्म आयएसआर -१, आयएसआर -२, आयएसआर - ३, एसएच १३ हे फॉर्म आरटीए यांची वेबसाइट https://liiplweb.linkintime.co.in/KYC-downloads.html वर

उपलब्ध आहेत वरील अनुषंगाने कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्यांनी आरटीए यांच्याकडे सहाय्यक दस्तावेजांसमवेत

आवश्यक फार्म लवकरात लवकर सादर करावेत. **डीमॅट भागधारकांकरिता :** डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भाधारकांद्वारे त्यांच्या संबंधित डिपॉटिरी खात्यामध्ये गोंदणीकृत बँक तपशील कंपनीद्वारे लाभांश प्रदानाकरिता वापरला जाईल. बँक तपशील वा बँक मॅन्डेटच्या कोणत्याही प्रकारच्या बदलाकरिता डीमेटेरियलाइन्ड स्वरूपातील घावधारकांकडून प्रत्यक्ष प्राप्त कोणत्याही विनंतीवर कंपनी/आरटीए कोणतीही कृती करू शकणार नाही. असे बदल हे केवळ भागधारकांच्या डिपॉझिटरी

सदस्यांनी नोंद घ्याबी की, बित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, लाभांश उत्पन्न ०१ एप्रिल २०२० गसन सदस्यांना करपात्र स्वरूपात प्रदान करण्यात येईल व याकरिता कंपनीला सभासदांना देय लाभांशातन विहित वित्त कायदा, २०२० व त्याच्या पृढील सुधारणा पाहाव्यात

नाभांश प्रदानावरील उद्गम कर कपातीसंदर्भातील प्रारूपांसमवेत दस्तावेज/घोषणापत्र सादर/अपलोड करण्यासंदर्भातील विस्तत प्रक्रिया स्पष्ट करणारा वेगळा ई-मेल सभासदांच्या नोंद्रणीकत ई-मेल वर पाठवण्यात येईल. जे सभासद कर लाभ सवलतीचा दावा करू इच्छित आहेत त्यांना दस्तावेज – स्पष्टिकरण सादरीकरणासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. सदर माहिती कंपनीची वेबसाइट <u>www.dai-ichiindia.com</u> वरही अपलोड करण्यात

भागधारक कंपनीचे रजिस्टार व टान्सफर एजंट मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना mt. helpdesk@linkintime.co.in येथे संपर्क साधू शकतील

> दाई-इची करकारिया लिमिटेड करित सही/-अंकित शाह

दिनांक : ०६.०८.२०२४

पार्टिसिपंट्सच्या माध्यमातून करण्यात यावेत.

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी